

Date: 13.05.2021

To
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400 001

Ref: - Wardwizard Innovations & Mobility Limited (Formerly known as Manvijay Development Company Ltd). (Scrip Code: 538970)

Sub. Compliance under Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Dear Sir/Madam.

Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, please find enclosed herewith copy of the Newspaper Advertisement published in the Business Standard (English Newspaper All Edition) Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi News Paper) on Thursday 13th May 2021 for Audited standalone financial result for the quarter and year ended 31th March, 2021.

Kindly take the same on record.

Thanking You,

For Wardwizard Innovations & Mobility Limited

(Formerly known as Manvijay Development Company Ltd)

Jaya Bhardwaj

Company Secretary and Compliance Officer

CIN NO. - L35100MH1982PLC264042

Registered office address - 401, Floor-4, 23/25, Dhun Building, Janmabhoomi Marg, Horniman Circle, Fort, Mumbai- 400001 (Maharashtra), India

Corporate Office - C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara - 390010, Gujarat, India
Email id - compliance@wardwizard.in Website - www.wardwizard.in Tel No. - +91 9727755083

India adds 1 more month Cabinet okays ₹18K-cr PLI of import cover in Dec atr scheme for battery makers of import cover in Dec qtr

The ratio of short-term debt to reserves falls to 17.7%, from 18.9% in Sept

Mumbai, 12 May

ndia's import cover improved to 18.6 months at the end of December 2020, from 17.1 months at end-September 2020, the Reserve Bank of India (RBI) said in its half-yearly report on foreign exchange management. released on Wednesday.

The ratio of short-term debt to reserves, which was 18.9 per cent at end-September, declined to 17.7 per cent at end-December.

The ratio of volatile capital flows (including cumulative portfolio inflows and outstanding short-term debt) to reserves declined from 68.0 per cent to 67.0 per cent in the same period, the RBI said.

As at end-March 2021, the RBI held 695.31 metric tonnes of gold. Of this, 403.01 metric tonnes were held overseas with the Bank of England and the International of Settlements, and 292.30 tonnes were held domestically.

In value terms (USD), the share of gold in total forex in dollars. reserves decreased from

Particulars

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)

Other Equity (Excluding Revaluation Reserve)

Total Income from operations

(before Tax and Exceptional items)

Net Profit for the period before tax

Net Profit for the period after tax

Net Profit for the period

(after Exceptional items)

(after Exceptional items)

Earning Per Share (In Rs.)

meeting held on 12th May, 2021.

Date: 12th May, 2021

No. Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and for Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items#

(after Exceptional and/or Extraordinary items# Total Comprehensive Income for the period

(Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of

(for continuing and discontinued operations) Basic : (* Not annualised)

The previous period figures have been regrouped wherever necessary.

There are no qualification in the Audit Report issued by the Audito

previous year) Earnings Per Share (of ₹ 10/- each)

Diluted : (* Not annualised

Basic (*not annualised)



HOW THEY STACK UP

International Investment Position of India as on Dec '20 (\$ bn) 2020 (P) A Total external assets 852.1 697.9 191.3 1 Direct investment 179.7 2 Portfolio investment 4.8 5.5 69.5 3 Other investment 53.4 4 Foreign exchange reserves 459.9 585.8 B Total external liabilities 1,123.0 1,192.7 1 Direct investment 426.9 480.3 2 Portfolio investment 266.7 274.1 438.3 3 Other investment 429.3 -425.1 C Net IIP (A-B) -340.6

about 6.69 per cent as of endcurrency assets occur mainly September 2020 to about 5.87 per cent as of end-March 2021. During this period, forex reserves increased deployment of the forex \$544.69 billion to from \$576.98 billion.

The RBI reserves are maintained in various major currencies, such as US dollar, Euro, Pound sterling, Japanese yen, etc., but are denominated and expressed

Movements in the foreign ing the corresponding period

BOROSIL RENEWABLES LIMITED

(Formerly known as Borosil Glass Works Limited) CIN: L26100MH1962PLC012538

Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Ph: 022-67406300, Fax: 022-67406514,

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

newables.com, Email: brl@borosil.com

Quarter Ended

31.03.2021

19.398.14

9.402.30

9.402.30

6.687.47

6,645.00

1.300.49

5.15*

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended 31st March,

2021, filed with the Stock Exchanges on 12th May, 2021 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results are available

on the website of BSE Limited (www.bseindia.com), website of National Stock Exchange of India Limited

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED (Formlery known as **Manvijay Development Company Limited**) CIN: L35100MH1982PLC264042

Reg. Office: 401, Floor-4, 23/25, Dhun Building, Janmabhoomi Marg, Horniman Circle, Fort, Mumbai-400001
Corp. Office: C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara-390010.

Tel: 9727755083; Email: compliance@wardwizard.in; Website: www.manvijay.com

Ended 31.03.20

1709.37

129.93

69.26

69.26

2194.32

The Statement of Audited Financial Result for the Quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed by the Audit
Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11th May, 2021.

The Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under Sectio 133 of the Company Act, 2013, read with relevant rules issued thereunder.

Addition in PPE of ₹ 1514.41 Lakhs, Other Intangible Assets ₹ 9.87 Lakhs & Capital work in Progress is ₹ 21.60 lakhs during The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of property, plant and equipment, investments, inventories, receivables and other current assets. In developing the assumptions

ing to the possible future uncertainties in the Global economic conditions because of this pandemic, the Company, as at the of approval of these Financial Results has used internal and external sources on the expected future performance of the

Company. The Company based on current estimates expects the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the Company's financial results may differ from that estimated as at the date of approval of these financial results.

As on 31.03.2021 an amount of ₹34,11,475.26 GST Input Credit in books of accounts which we were not able to take the ITC due to

On 22nd August, 2020 Company has issued 1750000/- share to the Indian Co-operative Credit Society Limited with nominal value o ₹ 10 per share and premium of ₹ 22 per share.

During the Financial Year 1,28,68,200 Nos of Equity Warrant converted into Equity Share Capital, face value of ₹ 10 each. Tota amount of ₹ 9,65,11,500/- from equity warrant & ₹ 3,21,70,500/- from share application money converted into share capital.

The Company has disposed-off the Subsidiary Company i.e. Property Trading of India Limited w.e.f 22nd October, 2020, however

Consolidated Financial Result (Unaudited) was available from 01st April, 2020 to 30th September, 2020 and after 30th September 2020 Consolidated Financial Result was not applicable to the Company. Hence for the full Financial Year 31st March, 2021, the Company has adopted only Standalone Financial Results.

The Figures of three months ended 31/03/2021 and 31/03/2020, are arrived at as difference between audited Figures in respect of

In respect of the year ended March 31, 2021, the Directors propose that a dividend of ₹ 0.05 per share be paid on fully paid equity

shares. This equity dividend is subject to approval by shareholders at the Annual General Meeting and has not been included as

The Company has split the face value of ₹ 10 per share into ₹ 1 per share dated 18/03/2021, hence EPS for prior period restated.

full Financial Year and Unaudited published figures upto Nine Months of relevant Financial Year.

d Financial Result for the Quarter and Year ended 31st March, 2021

1185.51

74.02

74.02

74.02

2194.32

(www.nseindia.com) and on the Company's website (www.borosilrenewables.com).

on account of purchase and sale of forex by the RBI. income arising out of the reserves, external aid receipts of the central government and changes on account of reval-

Excluding valuation changes, forex reserves increased by \$83.9 billion during April-December 2020 compared to \$40.7 billion dur-

(Rs. in Lakhs except as stated)

Year Ended Quarter Ended

31.03.2020

9,426.03

598.37

598.37

405.30

1,140.60

DIN-00025125

(₹. in Lakhs)

20.53

(90.25)

(91.07)

(91.07)

648.23

(1.40) (1.38)

31.03.2021

50.227.23

15.268.19

15.268.19

8.964.45

8,902.34

1.300.49

60.153.81

For Borosil Renewables Limited

(Formerly known as Borosil Glass Works Limited)

STANDALONE

3936.46

247.88

187.20

187.20

2194.32

0.09

6.59

(57.72)

(58.54)

(58.54)

732.50

(80.0) (80.0)

Including reserves the changes. increased by \$108.0 billion from \$47 billion in the period under consideration.

"The valuation reflecting the depreciation of the US dollar against major currencies and increase in gold prices, amounted to \$24.1 billion during April-December 2020 compared with \$6.3 billion during April-December 2019," the RBI said in its report.

tranche of

ANUP ROY

Mumbai, 12 May

The Reserve Bank of India (RBI) on Wednesday said it would buy securities maturing between 2024 and 2035 in its second tranche of G-SAP programme.

5 that it will buy ₹35,000 crore bonds from the market, including the benchmark 10-year bonds, under the Government Securities Acquisition Programme (G-SAP) to soften yields.

There is no security wise

convert/switch will ₹20.000 crore of short-term securities, between 2022 and 2023) into long term securities maturing between 2035 and 2061.

G-SAP: 2nd bond buying on May 20

The purchase will happen on May 20. The RBI had said on May

limit, the RBI said. Separately, the RBI said

maturing

New Delhi, 12 May

The Union Cabinet on Wednesday approved an ₹18,100-crore plan to incentivise battery makers to manufacture locally as it looks to cut import dependence while giving a boost to electric vehicle (EV) adoption.

This was a Department of Heavy Industries' proposal, which the government expects will create direct investment of ₹45,000 crore.

Under the production-linked incentive (PLI) scheme floated by the central government, the Cabinet in November 2020 had approved ₹18,000 crore for domestic manufacturing of Advanced Chemistry Cell (ACC) battery storage. Currently, the country's ACC demand

The nodal ministry, thereafter, proposed a national programme on ACC battery storage to achieve manufacturing capacity of 50 GigaWatt-Hour (GWh) of

is being met through imports.



ACC and 5 GWh of "Niche" ACC. This was approved by the Cabinet on Wednesday.

Each manufacturer would have to commit to set up an ACC production facility of a minimum 5 GWh capacity and ensure a minimum 60 per cent domestic value addition at the project level within five years, said a policy note by the Cabinet.

"The beneficiary firms would have to

least 25 per cent and incur the mandatory investment of ₹225 crore/GWh within two years (at the mother unit level) and raise it to 60 per cent domestic value addition within five years, either at mother unit, in the case of an integrated unit, or at the project level, in the case of a 'hub & spoke' structure.'

The Cabinet statement said it will lead to "net savings of ₹2-2.5 trillion on account of oil import bill reduction during the period of this programme as ACCs manufactured under the programme are expected to accelerate EV adoption."

The government expects demand to primarily come from consumer electronics, advanced electricity grids, and solar rooftop sectors.

ACCs are the new generation of advanced storage technologies that can store electric energy either as electrochemical or as chemical energy and convert it back to electric energy as and when

MFIs want more relief measures from RBI

RBI GOVERNOR

SHAKTIKANTA DAS.

SADHAN HAS SOUGHT

A SPECIAL LIQUIDITY

FACILITY OF AT LEAST

ALL-INDIA FINANCIAL

₹15,000 CRORE TO

BE PROVIDED BY

INSTITUTIONS

MFI ASSOCIATION

Mumbai, 12 May

A week after the Reserve Bank of India (RBI) announced some relief measures for microfinance institutions (MFIs), the lenders have urged the central bank to provide additional support.

In a letter to RBI Governor Shaktikanta Das, MFI association SaDhan has sought a special liquidity facility of at least ₹15.000 crore to be provided by all-India financial institutions such as National Bank for Agriculture and Rural Development months or a year to MFIs, after assessing (NABARD) and Small

Industries Development Bank of India (SIDBI). Of this, at least 40 per cent of the funds should go to MFIs with an asset size of ₹500 crore. The fresh rise in infections

has resulted in loacalised lockdowns, adversely impacting the borrowers' ability to pay back. "Due to increase in lockdowns and impact on incomes of clients, the repayments of MFIs are being

affected adversely which leads to severe liquidity and sustainability issues if not supported with sufficient funding and asset classification support from banks and DFIs," said P Satish, executive director,

They have also sought an emergency credit line of up to 25 per cent of their outstanding loans with lending banks. This will enable MFIs to mobilise around ₹15,000

Thirdly, they have asked the central bank to monitor the flow of funds from banks to MFIs under the on-tap TLTRO scheme so that there is timely flow of liquidity to the sector. "If the sector could be sup-

ported with ₹25,000 crore under this funding window, it would immensely help MFIs in coping with their liquidity and funding challenges," the letter said.

Also, they have asked the RBI to introduce Partial Credit Guarantee Scheme 3.0, which provides the much-needed nudge to banks in these uncertain times to lend to MFIs, especially small and mid-size institutions with relatively lower ratings.

The letter said that banks and institutions such as NABARD and SIDBI should look at providing a moratorium of six their cash flow position. **IN A LETTER TO**

As collections fall, sustainability of MFIs will become a problem and this may in turn have an impact on their ratings, which will further impede their chances of raising funds. Many rating agencies have also raised the issue of the adverse impact of the deadly second wave of Covid on MFIs.

Last week, ICRA said the MFI industry is witnessing a reduction in collections and

the recovery seen in Q4FY21 is being challenged. It has estimated a sequential drop of 8-10 per cent in collections in April 2021. saying it may dip further if cases continue rising and more restrictions are imposed. Acuite Ratings and Research has said

while the industry was in a gradual recovery phase from Q3FY21 - through an improvement in delinquencies and disbursements the second wave has started to disrupt that nascent recovery.

"Given the wider coverage of the virus across semi-urban and rural areas in this cycle, the risks of a sharper impact on the lives and livelihoods of the microfinance borrower is higher in the near term.'

CORPORATE & RETAIL LOAN RATIO

Cyclone Tauktae: **IMD** issues heavy rainfall alert for May 15

SANJEEB MUKHERJEE New Delhi, 12 May

A low-pressure area is likely to form over the southeast Arabian Sea around the morning of May 14 owing to cyclone "Tauktae", which will move towards north-northwest and intensify into this year's first cyclone, according to the India Meteorological Department (IMD).

The cyclonic comes at a time when the country is battling one of the worst Covid-19 outbreaks.

The IMD said the storm might move over the east-central Arabian Sea around May 16 and continue to move north-northwestwards.

If the cyclone intensifies, it might cause light to moderate rain with heavy precipitation at isolated places in the Lakshadweep Islands on May 13 and May 14. The intensity of the rain is likely to increase.

In Kerala, light to light to moderate rain in most places is likely, with heavy to very heavy downpour at isolated ones on May 14 and 15. In Tamil Nadu, the Met said there

would be light to moderate rain at a few places. There is likely to be heavy rain at isolated places largely over south Tamil Nadu on May 14.

In Karnataka, the cyclone might cause light to moderate rain at many places with heavy rain at isolated places over coastal and adjoining Ghat areas on May 14 and very precipitation at isolated places on

IDBI to cap corporate exposure to ₹500 cr

Mumbai, 12 May

With the exit from Prompt Corrective Action (PCA) framework, IDBI Bank is looking to disburse about ₹4,500-5,000 crore to corporates, predominantly mid-sized manufacturing units, in the current financial year (FY22).

The focus will be on sectors such as steel, cement, pharma, and chemicals

The bank will cap the exposure limit of one entity at about ₹500 crore to avoid chunky exposures. It, however, may look at large exposure only for high-rated public sector units, the bank's executives said.

Rakesh Sharma, managing director and chief executive of IDBI Bank, said the lender expects to grow its loan book



by 10 per cent in FY22 with calrate book by about 10 per cent.

80 100 Mar '18 Mar '19 49 Mar '20 56 Mar '21 62

ibrated exposure to corporate Last week, the Cabinet accounts and a thrust on the Committee on Economic Affairs paved the way for both The bank is also looking to the government and Life grow its ₹45,000 crore corpo-Insurance Corporation (LIC) to

reduce their stakes in IDBI Bank. While the government holds 45.48 per cent, LIC has 49.24 per cent in the lender.

The bank, which was under PCA from 2017 till March 2021,

(%) ■ Corporate ■ Retail

saw its advances marginally fall to ₹1.28 trillion in March from ₹1.29 trillion a year ago. The PCA regime placed curbs on bigticket lending and expenditure and called for a turnaround plan. While the share of its corporate segment in the loan book fell by 6 per cent year-on-year. that of the micro, small, and medium enterprises advanced to 8 per cent. The retail saw a 3 per cent rise in its share to 42 per cent, according to the bank presentation to analysts.

EPC and infrastructure stand low on the bank's priority. For existing clients, the bank will enhance working limits based on an assessment of risk and financial profile.

Its capital adequacy stood at 15.59 per cent in March, from 13.31 per cent a year ago and 14.77 per cent in December 2020.

Green energy projects can apply for extension, again

Frequent delays to hurt 175-Gw

SHREYA JAI

Developers now get more time

to complete renewable energy and could not start construction owing to the

The Ministry of New and Renewable Energy (MNRE), in an official notice to the project developers, said: "RE projects being implemented through implementing agencies

undervarious schemes of the MNRE, having their scheduled commissioning date (SCD) on or after April 1, 2021, will be eligible to claim time extension for completion of their project activities."

retail segment.

It said the actual quantum of time extension would be decided in due course depending on Covid-related developments in the coming

This is the second extension in a year. In August 2020, MNRE granted a blanket five-month extension to all RE projects which were



Maieure clause Now MNRE has said while there is no nationwide commissioning through this

lockdown, several states/UTs have taken various measures like night curfew, imposition of section 144, weekend

have affected RE projects" However, the ministry said the current time extensions

lockdown, etc "which may

cannot be used by project developers as a ground for claiming termination of Power Purchase Agreement (PPA) or for claiming any increase in the project cost

Last year, several companies had moved the electricity regulator to cancel their existing PPAs. ACME Solar, ReNew Power,

Mytrah Energy have petitioned the Central Electricity Regulatory Commission for cancellation of projects, citing delay due to Covid and lack of transmission network.

RE capacity target of next year

New Delhi, 12 May

(RE) projects which are under construction or were awarded Covid-19 pandemic and

localised lockdowns.

announced. Close to 7 Gw of RE power projects extended their scheduled

extension. The Centre in March 2020 had also granted blanket

anaging Director DIN: 07261150 designated by the MNRE or

For wardwizard innovations & mobility Limited

Yatin Sanjay Gupte

(₹ दशलक्षांमध्ये)

दिघा संजय गांधी नगरमध्ये ५ लाखांची घरफोडी

नवी मुंबई - आजारी असलेल्या विडलांना उपचारासाठी मुळ गावी घेऊन गेलेले दिघा येथील संजय गांधी नगरमधील लोकरे कुटुबांचे घर दोघा चोरट्यांनी फोडून त्यांच्या घरातील तब्बल सव्वा ५ लाख १८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडिकस आली आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकणातील दोघा चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.

दिघा येथील संजय गांधी नगरमध्ये कुटुंबासह रहाणारा गणेश लोकरे याचे विडल धनंजय लोकरे यांची तब्येत जास्त खराब झाल्याने सोलापुर येथे उपचारासाठी नेले. ही संधी साधून चोरट्यांनी त्याच्या घरावर दरोडा टाकला.



सीएसवी बँक लिमिटेड नेरूळ शाखा: साईस्थान बिल्डिंग, प्लॉट क्र. ४, ५, ६, सीडको कार्यालय समोर, सेक्टर २९, नेरूळ पूर्व,

सोने लिलाव सूचना

दि सीएसवी बँक लिमिटेड (याआधी दि कॅथोलिक सिरिअन बँक लि.) नेरूळ शाखेने खालील नमूद कर्जदारांना सोन्याच्या दागिन्यांच्या तारणसापेक्ष सोनेकर्ज मंजूर केले. त्याला/त्यांना सदर रक्कम सह व्याज आणि त्यावरील प्रभाराचा परतावा करण्याची मागणी जारी केली. सदर खात्यामधील थकबाकीत रकमेचा परतावा करण्यास कस्सूर केल्याने, आम्हाला सदर जाहीर लिलावामध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री द्वारे पूर्ण रक्कम वसुली करणे भाग पडले आहे आणि जर लिलावात आवश्यक रक्कम प्राप्त न झाल्यास बँक खाजगी करार/कंत्राटाद्वारे विक्रीची कार्यवाही करेल. बँकेने कोणत्याही कारणाशिवाय लिलावाची तारीख आणि वेल ब्रत्वराण्याचे हक्क गयन तेवले आहेत

	ite in Cin adi	111 -11011	
अ.क्र.	नाव	सध्याची शिल्लक	सोन्याचे निव्वळ वजन (जीएमएस)
8	धिरज बद्रिनाथ	३६८५००	८८.५
?	धिरज बद्रिनाथ	४३८२५४	१९०.३
Ą	धिरज बद्रिनाथ	३८०९१८	९६.८
8	धिरज बद्रिनाथ	९५५१७	३२.९

सदर लिलाव सीएसवी बँक (याआधी दि कॅथोलिक सिरीअन बँक लि.), नेरूळ शाखा: साईस्थान बिल्डिंग, प्लॉट क्र. ४, ५, ६, सिडको कार्यालय समोर, सेक्टर २९, नेरूळ पूर्व, नवी मुंबई येथे २०.०५.२०२१ रोजी घेण्यात येईल. इच्छुक पक्षकार शाखा व्यवस्थापकाशी वरील पत्यावर संपर्क करू शकतात. सहभागी होणाऱ्यांनी लिलावामध्ये लिलावाच्या तारखेरोजीस पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, वैध ओळखीचा पुरावा आणि पत्याचा पुराव्याच्या प्रतीसह हजर रहावे.

ठिकाणः नेरूळ सही/-दिनांक: १३.०५.२०२१ शाखा व्यवस्थापक

MOTHER OWNER LOANS

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

(पूर्वी एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएन : यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

नों. कार्यालय : मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, परळ एस. टी. डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५. महाराष्ट्र, भारत. दूष्ट्यनी क्र. +९१ २२ ४७१८ ९९९९ / ६२७२ ९८९८, फॅक्स क्र. +९१ २२ ५०३६ २३६५ ई–मेल : hfquery@motilaloswal.com, वेबसाईट : www.motilaloswallnf.com

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने होणाऱ्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की : ए) वार्षिक सर्वसाधारण सभा :

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजीच्या सक्युंलर्सच्या ('एमसीए सर्क्युंलर्स') च्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') सुविधेमार्फत शुक्रवार, ४ जून, २०२१ रोजी भाप्रवे. दु. ४.०० वा. घेण्याचे नियोजित आहे.

एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा कर ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ७ मे, २०२१ रोजीस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालक/सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेले सभासद आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंद्विलेले आहेत त्या सभासदांना १२ मे, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत (ईमेल द्वारे) पाठविण्यात आला आहे. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.motilaloswalhf.com आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('एलआयआयपीएल') ची https://instavote.linkintime.co.in वर सद्धा उपलब्ध आहे.

बी) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये भाग घेण्याची प्रक्रिया

एलआयआयपीएल च्या इन्स्टामीट प्लॅटफॉर्म मार्फत व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राहण्याची सुविधा सभासदांना पुरवली जाईल. रिमोट ई-व्होटिंग क्रेडेन्शीअल्स वापरून https://instameet.linkintime.co.in येथे ती सभासदांना पाहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम साठीची लिंक एजीएमच्या निर्धारित वेळेपूर्वी १५ मिनिटे आधी उपलब्ध असेल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांची उपस्थिती अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याकरिता विचारांत घेतली जाईल.

सी) रिमोट ई-व्होटिंग व एजीएम मध्ये/येथे ई-व्होटिंग साठी प्रक्रिया :

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि अधिनियमाच्या अन्य प्रयोज्य तरतुदी, सर्वसाधारण समांवरील सेक्रेटेरिअल स्टेंडर्ड (''एसएस-२'') आणि एमसीए सक्युंलर्स च्या अनुपालनांत कंपनी तिच्या समासदांना एजीएम मध्ये करावयाच्या सर्व कामकाजाच्या संबंधात एजीएमच्या तारखेपूर्वी ''रिमोट ई-व्होटिंग सुविधा'' (सभेच्या ठिकाणापेक्षा अन्य एखाद्या जागेतून ई-व्होटिंग) आणि एजीएम मध्ये ''ई-व्होटिंग सुविधा'' देऊ करत आहे. ह्या कारणास्तव रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सोय करण्याकरिता कंपनीने एलआयआयपीएल शी आवश्यक व्यवस्था केली आहे. संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे :

• फक्त शुक्रवार, २८, मे, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या/डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव असेल तेच सभासद रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग साठी विचारांत घेतले जातील. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसेल तीने ही एजीएमची सूचना केवळ माहितीसाठी दिल्याचे समजावे.

• व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर असलेले सभासद, ई-व्होटींग सुविधेमार्फत एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्टीत कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने एजीएममध्ये त्यांचे मत देऊ शकतील. तथापि, फक्त तेच सभासद जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर असतील आणि रिमोट ई-व्होटींगमार्फत ठरावांवर त्यांचे मत दिलेले नाही आणि अन्यप्रकारे तसे करण्यास त्यांना प्रतिबंधित केलेले नसेल तेच एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटींग द्वारे ज्यांनी मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरला असेल ते एजीएमला हजर राह शकतात परंतु ते एजीएम मध्ये मत देऊ शकणार नाहीत.

• रिमोर्ट ई-व्होटींग सुविधा मंगळवार १ जून २०२१ रोजी भाप्रवे स. ९.३० वा. सुरु होईल आणि गुरुवार ३ जून, २०२१ रोजी भा. प्र. वे. सं.

५.०० वा. संपेल. रिमोट ई-व्होटींग वरील कालावधीनंतर एलआयआयपीएल कडून निष्क्रिय केलं जाईल.
 प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणारे किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल अँड्रेस कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदवलेले नाहीत ते सभासद किंवा कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करुन कंपनीची एक सभासद बनलेली व शुक्रवार, २८ मे, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणारी व्यक्ती enotices@linkintime.co.in येथे एक विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादा सभासद रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी एलआयआयपीएल आधीच

नोंदणीकृत असेल तर तो मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतो.
• रिमोट ई-व्होटींग व ई-व्होटींगशी संबंधित तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

प्रमाट इ-व्हाटाग व इ-व्हाटागशा सबाधत तपाशलवार प्राक्रया एजाएमच्या सूचनत ादलला आह.
 प्रिमाट ई-व्होटींग आणि ई-व्होटींग शी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास सभासद श्री. निहार कुडसकर, असोसिएंट - टेक्नॉलॉजी ग्रुप, एलआयआयपीएल, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००६३. हेल्पडेक्स ०२२-४९१८६०००, ईमेल: enotices@linkintime.co.in यांना संपर्क करू शकतात.

कर्राट्यप्टच्च, इनल अंड्रेस नोंदवले नसतील व डिमॅट स्वरुपात समभाग धारण करत असतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल अंड्रेस संबंधित डिमॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') कडे नोंदवावेत आणि प्रत्यक्ष पध्दतीने समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी corpsec@motilaloswal.com येथे विनती पाठवून कंपनीकडे त्यांचे ई-मेल अंड्रेसेस नोंदवून द्यावेत. सभासदांनी कृपा करून नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी इ. सारखे तपशील परवावेत.

सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेतील सर्व टीपा आणि खासकरुन एजीएम मध्ये सहभागी होण्याचे निर्देश, रिमोट ई-व्होटींग व एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पध्दत आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राहण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचावी.

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड साठी

सही / -रितन मवानी

ठिकाण : मुंबई **कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी** दिनांक : १२ मे, २०२१ (एसीएस : ५०९००)

वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲन्ड मोबिलिटी लिमिटेड

दूर.: ९७२७७५५०८३, ईमेल:compliance@wardwizard.in वेबसाईट: www.manvijay.com

् (पूर्वीचे नाव मनविजय डेव्हलपर्मेट कंपनी लिमिटेड) सीआवएन: एल३५१००एमएव११८२पीएलसी२६४०४२ नॉद. कार्यालय: ४०१, मजला-४, २३/२५, धुन बिल्डिंग, जन्मभूमी मार्ग, हॉर्निमन सर्कल फोर्ट, मुंबई-४००००१. कॉर्पो. ऑफिस: सी-२२२, जीआवडीसी, मकरएा इंडस्टीयल इस्टेट, वडीदरा-३९००१०.

\$? I	मार्च, २०२१ रोजी संपलेली तिमाही आ	णि वर्षाकरिता	। अलिप्त लेखाप	रिक्षित वित्तीय	निष्कर्षाचा उत	ारा (रु. लाखांत)	
अनु.	तपशील						
क्र.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	
٧.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१७०९.३७	११८५.५१	६.५९	३९३६.४६	२०.५३	
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	१२९.९३	७४.०२	(५७.७२)	२४७.८८	(९०.२५)	
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	१२९.९३	৬४.०२	(५७.७२)	२४७.८८	(९०.२५)	
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	६९.२६	७४.०२	(५८.५४)	१८७.२०	(९१.०७)	
ų.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६९.२६	५४.०२	(५८.५४)	१८७.२०	(९१.०७)	
ξ.	समभाग भांडवल	२१९४.३२	२१९४.३२	७३२.५०	२१९४.३२	६४८.२३	
७ .	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	४७९.८१	_	-	४७९.८१	_	
۷.	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे दर्शनी मूल्य) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						
	मूलभूत : (अवार्षिक*)	80,0	0.38	(٥,٥८)	०,१०	(१.४०)	
	सौम्यिकृत : (अवार्षिक*)	60.0€	٧٤.٥	(٥.٥८)	0.09	(१.३८)	

टिपाः ए. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण ११ मे, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या समेत लेखापरिक्षण समितीद्वारे

पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. बी. वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता त्या अंतर्गत जारी संबंधित नियमांच्या अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्ड (इंड-एएस

अनुसार तयार करण्यात आले आहेत. सी. मागील कालावधीसाठी आकडेवारी आवश्यक तेथे पुर्नगठीत करण्यात आली आहे.

सी. मागील कालावधीसाठी आंकडेवारी आवश्यक तथ पुनंगठीत करण्यात आली आहे.
 डी. तथे लेखापरीक्षकांनी जारी केलेल्या लेखापरिक्षित अहवालामध्ये काहीही अर्हताकारी नाही

१७५००००/ – शेअर्स जारी केले.

ठिकाणः वडोदरा

इ. र. १५१४.४१ च्या पीपीई व्यतिरिक्त ०१.०४.२०२० ते ३१.०३.२०२१ दरम्यान इतर अमृत मत्ता र. ९.८७ लाख आणि प्रगती पथावरील भांडवली कामे रु. २१.६० इतकी आहेत.

आहेत. एफ. कंपनीन संभाव्य प्रभाव विचारात घेतला आहे की, मिळकतीची रक्कम, प्लांट आणि इक्विपमेंटस, गुंतवणुक, वस्तुसूची, वेणी आणि विद्यमान मत्तावर कोविड–१९ शी संबंधित महामारीचा परिणाम असेल. सदर महामारीमुळे जागतिक आर्थिक स्थितीमध्ये संभाव्य भविष्यातील अनिश्चितशी संबंधित विकास घारणेत कंपनीने सदर वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस अपेक्षित भविष्यातील कामगिरीवर अंतर्गत आणि बाह्य स्तोत्र वापरले आहेत. कंपनी अपेक्षित विद्यमान अंदाजावर आधारित सदर मत्तेचे

रक्कम वसुल करेल. कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांवरील कोविड-१९ चा परिणाम हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस अंदाजापेक्षा वेगळे असू शकतात. जी. ३१.०३.२०२१ रोजीस रु. ३४,११,४७५. २६ ची रक्कम हिशोबाच्या पुस्तकातील जीएसटी इनपुट क्रेडिट आहे जी आम्हाला तांत्रिक कारणांमुळे आयटीसी घेणे शक्य झाले नहीं आप आप आप के स्वातानीय उच्च न्यायालयासमोर अभील दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत. एच. २२ ऑगस्टर २०२० रोजी कंपनीने प्रती शेअर रु. २२ चा प्रिमियम आणि प्रती शेअर रु. १०/ च्या नाममात्र मुल्याने इंडियन को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडला

आय. वित्तीय वर्षादरम्यान १,२८,६८,२०० इकिटी वॉरंट समभाग भांडबलामध्ये रुपांतरित करण्यात आले, दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी शेअर अर्ज पैशामधून रु ३,२१,७०,५००/- आणि इक्विटी वॉरंट मधून रु. ९,६५,११,५००/- ची एकूण रककम भागभांडवलामध्ये रुपांतरित करण्यात आला.

जे. कंपनीने २२ ऑक्टोबर २०२० पासून उपकंपनी म्हणजेच प्रॉपटी ट्रेडिंग ऑफ इंडिया लिमिटेड निकाली काढली. तथापी एकत्रित वित्तीय निष्कर्ष (अलेखापरिक्षित) १ एप्रिल, २०२० पासून ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत उपलब्ध होते आणि ३० सप्टेंबर, २०२० नंतर एकत्रित वित्तीय निष्कर्ष कंपनीसाठी लागून नव्हते. त्यामुळे संपूर्ण वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२१ करिता कंपनीने फक्त अलिप्त वित्तीय निष्कर्ष स्विकारले आहेत.

के. ३१.०३.२०२१ आणि ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तीन महिन्यांची आंकडेवारी संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या नऊ महिन्यांपर्यंत अलेखापरिक्षित प्रकाशित आंकडेवारीच्या संदर्भातील लेखापरिक्षित आंकडेवारी दरम्यानच्या फरकातून आली आहे.

एल. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या संदर्भात संचालक संपूर्ण भरणा झालेल्या शेअर्सवर प्रती शेअर रु. ०.०५ च्या लाभांशासाठी प्रस्तावित आहेत. सदर इकिर्ट लाभांश हा वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर होल्डर्सच्या मंजुरीच्या अधीन आहे आणि सदर वित्तीय विवरणपत्रामध्ये दायित्व म्हणून समाविष्ट केलेली नाही. एम. कंपनीने दिनांक १८.०३.२०२१ रोजी प्रती शेअर १० चे दर्शनी मुल्य प्रती शेअर रु. १ मध्ये विभाजन केले, त्यामुळे पूर्वीच्या कालावधीकरिता इपीएस पुर्ननमुद करण्यार

आला आहे. संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी वार्डविझार्ड इनोव्हेगन्स अँड मोबिलिटी लिमिटेड साठी (पर्वीचे नाव मनविजय बेळबलपॉर्म कंपनी लिमिटेड)

वार्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव मनविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड) / सही /-यतीन संजय गुरे व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएनः ०७२६११५०

SIEMENS

SIEMIEMS

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठीच्या एकत्रित अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांमधील उतारा

		संपलेली	तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष
_	तपशील	३१ मार्च	३१ मार्च	३१ मार्च	३० सप्टेंबर
क्र.	तपशाल	२०२१	२०२०	२०२१	२०२०
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	प्रचालनापासून एकूण उत्पन्न	38,८३७	२६,४०२	६३, १००	९९,४६५
२	अखंडित असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	४,४२७	२,२६८	٥,٥३٥	१०,३६९
3	अखंडित असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करांनंतरचा निव्वळ नफा	३,२१९	१,६८३	५,८९६	७,६९५
8	खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	820	१०२	८५९	(१३)
4	खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानेतरचा निव्वळ नफा 🖊 (तीटा)	१२५	68	803	(9)
દ્	या कालावधीसाठी निव्वळ नेफा	3,388	१,७५७	६,२९९	७,६८६
6	या कालावधीसाठी एकूण समग्र उत्पन्न [या कालावधीसाठी नफा आणि इतर समग्र उत्पन्न	३,५२६	१,३२०	६,५३१	७,५२०
	(करानंतर) सहित]				
6	समभाग भांडवल	७१२	७१२	७१२	હ૧૨
8	राखीव निधी (पुनर्मूल्यांकनासाठीचा राखीव निधी वगळून)	लागू नाही	लागू नाही	९८,१३३	९४,२०८
१०	प्रत्येक समभागावरील प्राप्ती प्रत्येकी २ रूपये (ईपीएस) (रूपयांमध्ये)*	•	,		
	- अखंडित असलेल्या प्रचालनासाठी आधारभूत आणि सौम्यीकृत ईपीएस	९.०४	£0.8	१६.५६	२१.६२
	– खंडित केलेल्या प्रचालनासाठी आधारभूत आणि सौम्यीकृत ईपीएस	0.34	০.२१	१.१३	(६०.०)
	– एकूण प्रचालनासाठी आधारभूत आणि सौम्यीकृत ईपीएस	9.39	8.98	१७.६९	२१.५९
	* वर्षांच्या शेवटच्या ईपीएसव्यतिरिक्त वार्षिकीकृत केलेले नाही				

टिपा:

१ १ मार्च २०२९ रोजी सीमेन्स लिमिटेड ("होल्डिंग कंपनी") ने व्यवहारासाठी पक्षकारांच्या दरम्यान परस्पर मान्य केलेल्या अटी आणि शर्तीवर रोख मुक्त / कर्ज मुक्त तत्वावर रू. २९.५८८ दशलक्षाच्या मोबदल्याकरिता तिच्या प्रवर्तकांकडून सीअँडएस इलेक्ट्रिक लिमिटेडचे ९९.२२% समभाग भांडवल खरेदी केले. संपादित मालमत्ता आणि दायित्वाचे रास्त मुल्य हे इंड एएस १०३ 'बिझनेस कॉम्बिनेशन्स' अनुसार तात्पुरते ठरविण्यात आलेले आहे.

संपादित निव्वळ मालमत्तेच्या तासुरत्या रास्त मुल्याच्या दिलेल्या जास्त मोबदल्याचा परिणाम हा रू. १२,५८६ दशलक्ष ख्यातीमुल्य रकमेमध्ये आहे. समुहाला विश्वास आहे की संपादित मालमत्ता आणि दायित्वाच्या अंदाजित रास्त मुल्याकरिता सकारण तत्वावर माहिती पुरविलेली आहे, परंतु संपादनाशी संबंधित प्रकरणाच्या चालु पुनर्विलोकनावर आधारित विद्यमान समायोजन कालावधी मोजण्यासाठी संभाव्य आहे. वाटप खरेदी किंमत ही एका वर्षात पुर्ण होण्याच्या अंदाज आहे.

३१ मार्च २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्या करिताच्या वरील आर्थिक निष्कर्षांमध्ये १ मार्च २०२१ पासून सुरू होणाऱ्या कालावधीकरिता सीअँडएस इलेक्ट्रिक लिमिटेडच्या निष्कर्षाचा समावेश आहे आणि म्हणून मागील कालावधीशी तुलना केली जाऊ शकत नाही.

र मागील वर्षाच्या दरम्यान, कोरोना व्हायरस (कोविड-१९) च्या प्रादुस्तावाला आळा घालण्यासाठी मार्च २०२०च्या शेवटच्या आठवडयापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समूहाच्या प्रचालनावर आणि आर्थिक निष्कर्षावर विपरीत परिणाम झालेला आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊन ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये, कामगार संख्येची मर्यादित उपलब्धता आणि पुरवठासाखळीतील अडथळयांसह प्रचालन हळूहळू सुरू झाले. परिणामस्वरूपी ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यासाठीच्या आणि ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या निष्कर्षावर परिणाम झाला आहे.

३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यासाठीच्या आणि ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी शटडाऊनमध्ये आणि काही अंशी असलेल्या शटडाऊनमध्ये चालू असलेल्या प्रचालनासाठी, कारखाने आणि प्रोजेक्ट साईट्सच्या संबंधात केलेले खर्च अनुक्रमे रू. १८१ दशलक्ष आणि रू. २,८४७ दशलक्ष एवढे होते.

3 १ जानेवारी २०२१ रोजी होल्डिंग कंपनीने रू. ३,७५९ दशलक्षच्या ॲतिम मोबदल्याकिरता (पक्षकारांच्या दरम्यान मान्य केलेल्या अटी आणि भांडवली खर्चामधील बदलाकिरता रू. ४,४०० दशलक्षचा मोबदला समायोजित केल्यानंतर) फ्लंडर ड्राईव्हज् प्रायव्हेट लिमिटेड साठी मंदी विक्री त्वावर चालु कंपनी म्हणुन तिच्या मॅकॅनिकल ड्राईव्हज् (एमडी) व्यवसाय बंद केला आहे. विक्री व्यवहारावरील प्राप्ती ही ३१ मार्च २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्याकिरता रू. ४८७ दशलक्ष आहे. सदर व्यवहाराविरल कर खर्च हा ३१ मार्च २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि सहा महिन्याकिरता रू. ३६२ दशलक्ष (रू. ३०२ दशलक्षची स्थिगत कर मत्ता निर्लेखीत करण्यासह) इतका आहे.

४ कंपनीच्या ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठीच्या स्वतंत्र आर्थिक निष्कर्षांमधील विशिष्ट बाबी खाली दिलेल्या आहेत:

(र दशलक्षांमध्ये)

	संपलेली	े तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष
तपशील	३१ मार्च	३१ मार्च	३१ मार्च	३० सप्टेंबर
तपसाल	२०२१	२०२०	२०२१	२०२०
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
प्रचालनापासून एकूण उत्पन	३३,५ ४३	२६,२२४	६२,५५४	९८,६९४
अखंडित असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	४,३२६	२,२२१	७,८५६	१०,२०६
अर्खंडित असलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा	३,१५८	१,६४७	५,७८०	७,५७४
खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	820	१०२	८५९	(83)
खंडित केलेल्या प्रचालनापासून या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा / (तोटा)	१२५	68	803	(9)
या कालावधीसाठी एकूण समग्र उत्पन	3,846	१,२८५	६,४१७	७,३९८

५ उपरोक्त उतारा हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही / सहा महिन्यासाठीच्या आर्थिक निष्कर्षाच्या तपशीलवार नमुन्यातून घेतलेला आहे. तिमाही / सहा महिन्यासाठीच्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निष्कर्षाचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीच्या (www.siemens.co.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ मे २०२१

सीमेन्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: बिर्ला अरोरा, लेव्हल २१, भूखंड क्र. १०८०,

डॉ. ॲनी वेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३० कॉपीरेट ओळख क्रमांक: L28920MH1957PLC010839 दुरध्वनी: +९१ २२ ६२५१ ७०००; फॅक्स: +९१ २२ २४३६ २४०४

इंमेल / संपर्क: <u>Corporate-Secretariat.in@siemens.com</u> / <u>www.siemens.co.in/contact</u>

संकेतस्थळ: www.siemens.co.in

सुनिल माथुर व्यवस्थापकीय संचालक आणि

मुख्य कार्यकारी अधिकारी

सीमेन्स लिमिटेड करिता

BLISS GV

BLISS GVS PHARMA LIMITED

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072.

• Tel: 022-42160000 • Fax: 022-28563930 • Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

										(₹ in Lakhs)
			STANDALONE				C	ONSOLIDATED		(K III LAKIIS)
	a	UARTER ENDE	D	YEAR ENDED		QUARTER ENDED			YEAR ENDED	
Particulars	MARCH 31, 2021	DEC 31, 2020	MARCH 31, 2020	MARCH 31, 2021	MARCH 31, 2020	MARCH 31, 2021	DEC 31, 2020	MARCH 31, 2020	MARCH 31, 2021	MARCH 31, 2020
	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Income from Operations (net)	10,953.12	13,069.06	11,527.44	48,319.56	47,895.17	13,838.01	16,817.66	13,846.66	59,742.98	72,849.49
Net Profit /(Loss) for the period	916.14	2,245.61	1,642.06	6,750.08	9,233.43	815.25	2,755.82	557.14	7,397.16	9,525.28
Total Comprehensive Income for the period	927.84	2,239.57	1,618.51	6,802.48	9,207.78	1,128.21	2,579.59	793.57	7,345.87	9,892.19
Equity Share Capital	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47
Other Equity	74,533.27	73,307.27	67,262.76	74,533.27	67,262.76	79,793.88	78,557.84	72,529.83	79,793.88	72,529.83
Earnings Per Share (Not annualised)										
i. Basic (₹)	0.89	2.18	1.59	6.54	8.95	0.61	2.48	0.85	6.64	9.43
ii. Diluted (₹)	0.87	2.13	1.59	6.40	8.95	0.59	2.43	0.85	6.49	9.43

Note:

Place : Mumbai

Date : May 11, 2021

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended Mar 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and the year ended Mar 31, 2021 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.blissgvs.com.

(3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with relevant rules issued there under.

For **BLISS GVS PHARMA LIMITED** SD/-

SD/-Shruti Vishal Rao Whole-Time Director Din No : 00731501

PUBLIC NOTICE My Clients Ostwal Park Bidg. No. 2 CHS LTD, had received an application for transfer of 50% undivided rights of Mr. Hiralal Kuraji Rathod to Suresh Dalchandra Rathod who will then become co-owner along with his mother Shantidevi Dalchand Rathod already holding 50% undivided rights in Shop No. 15 Ground floor, in Ostwal Park Bidg. No. 2 CHS LTD, Village Khari, Opp. Jain Mandir, Village Khari, Opp. Jain Mandir, Shayandar (E), Dist. Thane. As the said Owners have lost their Original Share Certificate on 22.04.2021 so they have requested the Society to kindly issue them duplicate Share Certificate So I on behalf of my clients do hereby invite of my clients do hereby invite claims/objections from legal heirs/third party claims within 15 days from the publication of this notice, if any person/s naving any kind of claim/objection should contact Advocate Pushpa Shamdasani a 154/2, Ostwal Ornate CHS, Jesal Park 3hayandar (E), Dist. Thane- 401105. and/or the Chairman/ Secretary of the said Shayandar (E), Dist. and/or the Chairman/ Secretary of the sai Society in writing along with copies of sucl documents, proofs, in support of the claims, demands etc. If no claims i received within 15 days of publication of this Notice then it shall be assumed the title of the said Flat Premises is clea and marketable and free from al encumbrances accordingly the Certificat will be issued. No claims thereafter shabe entertained by the Society. Sd/-

Oate: 13/05/2021 Adv. Pushpa Shamdasani (Advocate High Court)



Garden Department No. DySG/C/72/OD/II Dt. 12/05/2021

Tender Notice

Sub- To Invite E-tenders for Maintenance of Gardens/R.G./P.G./Park/Central median/ Traffic island/Strip Gardens etc. for the period of One Year in City Zone-I ('A' ward, 'B' ward, 'C' & 'D' ward & 'E' ward)

Ref- DySG/City/28/MC/I dt. 11/05/2021

With reference to above subject matter, Garden department is inviting E-tenders for Maintenance of Gardens/R.G./P.G./Park/Central median/Traffic island/ Strip Gardens etc. for the period of One Year in City Zone-I ('A' ward, 'B' ward, 'C' & 'D' ward & 'E' ward) Your are requested to visit MCGM website (http://portal.mcgm.gov.in) for the details.

Dy. Supdt. of Gardens (City)

PRO/290/ADV/2021-22

Let's together and make Mumbai Malaria free.

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

(Formlery known as **Manvijay Development Company Limited**) CIN: L35100MH1982PLC264042

Reg. Office: 401, Floor-4, 23/25, Dhun Building, Janmabhoomi Marg, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Corp. Office: C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara-390010.

Tel: 9727755083; Email: compliance@wardwizard.in; Website: www.manvijay.com

Ext	Extract of Standalone Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March, 2021 (₹. in Lakhs)									
			STANDALONE							
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2020 (Audited)				
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items#)	1709.37 129.93	1185.51 74.02	6.59 (57.72)	3936.46 247.88	20.53 (90.25)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	129.93	74.02	(57.72)	247.88	(90.25)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	69.26	74.02	(58.54)	187.20	(91.07)				
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)	69.26	74.02	(58.54)	187.20	(91.07)				
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	2194.32 479.81	2194.32	732.50 -	2194.32 479.81	648.23 -				
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic : (* Not annualised) Diluted : (* Not annualised)	0.04 0.03	0.34 0.34	(0.08) (0.08)	0.10 0.09	(1.40) (1.38)				

- The Statement of Audited Financial Result for the Quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11th May, 2021.
- The Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under Section 133 of the Company Act, 2013, read with relevant rules issued thereunder.
- The previous period figures have been regrouped wherever necessary.
- There are no qualification in the Audit Report issued by the Auditor.
- Addition in PPE of ₹ 1514.41 Lakhs, Other Intangible Assets ₹ 9.87 Lakhs & Capital work in Progress is ₹ 21.60 lakhs during 01.04.2020 to 31.03.2021.
- The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of properly, plant and equipment, Investments, Inventories, receivables and other current assets. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the Global economic conditions because of this pandemic, the Company, as at the date of approval of these Financial Results has used internal and external sources on the expected future performance of the Company. The Company based on current estimates expects the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the Company's financial results may differ from that estimated as at the date of approval of these financial results. As on 31.03.2021 an amount of ₹ 34,11,475.26 GST Input Credit in books of accounts which we were not able to take the ITC due to
- technical reason and we are in process to file the appeal before Honorable High Court.
 On 22nd August, 2020 Company has issued 1750000/- share to the Indian Co-operative Credit Society Limited with nominal value of
- ₹10 per share and premium of ₹22 per share. During the Financial Year 1,28,68,200 Nos of Equity Warrant converted into Equity Share Capital, face value of ₹ 10 each. Tota amount of ₹ 9,65,11,500/- from equity warrant & ₹ 3,21,70,500/- from share application money converted into share capital.
- The Company has disposed-off the Subsidiary Company i.e. Property Trading of India Limited w.e.f 22nd October, 2020, however Consolidated Financial Result (Unaudited) was available from 01st April, 2020 to 30th September, 2020 and after 30th September, 2020 Consolidated Financial Result was not applicable to the Company. Hence for the full Financial Year 31st March, 2021, the Company has adopted only Standalone Financial Results.
- The Figures of three months ended 31/03/2021 and 31/03/2020, are arrived at as difference between audited Figures in respect of full Financial Year and Unaudited published figures upto Nine Months of relevant Financial Year.
- In respect of the year ended March 31, 2021, the Directors propose that a dividend of ₹ 0.05 per share be paid on fully paid equity shares. This equity dividend is subject to approval by shareholders at the Annual General Meeting and has not been included as liability in these financial statements.
- n. The Company has split the face value of ₹ 10 per share into ₹ 1 per share dated 18/03/2021, hence EPS for prior period restated.

For and on behalf of the Board For WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

Place: Vadodara Date: 11.05.2021

Yatin Sanjay Gupte Managing Director DIN: 07261150



MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

(A Government of Maharashtra Undertaking)

 Se	E-TENGER NOTICE N ealed tenders are invited for the work from the register			
Sr. No.	Name of work	Estimated cost in Rs.	available	lank E-Tendeer on web Site dcindia.org)
l			From	То
(A)	EE, MIDC, E&M Division, Pune	00.00.4007	44/05/0004	04/05/0004
1	Talegaon Industrial AreaM&R to Talegaon water supply schemeComprehensive Annual maintenance of various Valves at WTP, Talegaon. (2nd Call)	38,82,420/-	14/05/2021	24/05/2021
2	Talegaon Industrial Area, providing street lights along the service roads in Talegaon Industrial Area including comprehensive maintenance for five years period.	26,53,935/-	14/05/2021	31/05/2021
3	Pimpri Chinchwad M&R to WSS @ Rawet WTP Annual maintenance to the Chlorinators and leak absorption system at WTP Rawet for two years period.	26,11,500/-	14/05/2021	31/05/2021
4	M&R to WSS Supply of PAC for WTP's at Rawet, Ahmednagar, Hinjawadi, Talegaon & Ranjangaon.	75,18,140/-	14/05/2021	31/05/2021
(B)	EE, MIDC, Civil Division, Pune			0.4/0.0/0.00
1	Ranjangaon Industrial Area Providing infrastructure facilities in Phase-III Construction of 1000 Cu.M. ESR.	1,43,82,195/-	20/05/2021	04/06/2021
(B)	EE, MIDC, Baramati Division, Baramati			
1	Lonand and Phaltan Industrial Aea M&R to Roads Annual maintenance of street light. (2nd Call)	7,19,497/-	14/05/2021	24/05/2021
2	Kurkumbh Industrial Area M&R to Street lights Annual maintenance of street lights for the year 2020-2021. (2nd Call)	8,55,000/-	14/05/2021	24/05/2021
3	Kurkumbh Industrial AreaM&R to WSS Annual maintenance of Chlorinator & Chlorine absorption system for the year 2020-2021.	3,62,150/-	14/05/2021	28/05/2021
4	Indapur Five Star Industrial AreaM&R to W.S.S Construction of Box culverts for crossing 300 mm dia RWRMs & providing approaches for roads.	8,79,586/-	14/05/2021	28/05/2021
5	M&R to W.S.S @ Baramati Industrial Area Providing, Laying and Jointing water supply distribution line in R Block.	15,54,878/-	14/05/2021	28/05/2021
6	Kurkumbh Industrial Area M&R to WSS Strengthening & providing Nordback anti-skid treatment for pure water sump at WTP.	42,45,000/-	14/05/2021	31/05/2021
7	M&R to Jejuri water supply scheme Modification to pump house, sump, CLF & flash mixer at WTP with Fixmaster composites with allied mechanical work	42,50,580/-	14/05/2021	31/05/2021
(C)	EE, MIDC, E&M Division Pune Under Ahmednagar	Sub Division,	Ahmednagar	
1	Ahmednagar Industrial Area M&R to water supply scheme at Ahmednagar Arresting leakages on D.I. & PSC pipeline using LOCTITE Technology	28,84,320/-	14/05/2021	31/05/2021
(D)	EE, MIDC, Sangli Division Under Solapur Sub Dvi	sion, Solapur		
1	Karmala Industrial Area Construction of WBM road for part layout and providing initial asphaltic treatment to existing and new proposed roads.	2,80,57,317/-	14/05/2021	31/05/2021
(E)	EE, MIDC, E&M Division Pune Under Satara Sub D	ivision, Satara		
1	Kesurdi (Khandala) Industrial Area, Kesurdi Khandala Industrial Area Water supply scheme, providing 80HP VT submersible pump set and control panel at veer dam.	26,77,215/-	14/05/2021	31/05/2021
(F)	EE, MIDC, Kolhapur Division Under Satara Sub Di	vision, Satara		
1	Patan (Mini) Industrial Area M&R to WSS at Patan (Mini) Industrial Area Strengthening & arresting structural leakages of ESR & settling tank with high	29,15,142/-	14/05/2021	31/05/2021

strength protective ESM based treatment.

SIEMENS

Extract of Consolidated unaudited financial results for the quarter and six months ended 31 March 2021

(₹ in millions)

		Ouarte	r ended	Six months ended	Year ended
No.	Particulars	31 March	31 March	31 March	30 September
NO.	rarticulars	2021	2020	2021	2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	34,837	26,402	63,100	99,465
2	Net Profit for the period before tax from continuing operations	4,427	2,268	8,030	10,369
3	Net Profit for the period after tax from continuing operations	3,219	1,683	5,896	7,695
4	Net Profit / (Loss) for the period before tax from discontinued operations	487	102	859	(13)
5	Net Profit / (Loss) for the period after tax from discontinued operations	125	74	403	(9)
6	Net Profit for the Period	3,344	1,757	6,299	7,686
7	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit for the period and Other comprehensive income (after tax)]	3,526	1,320	6,531	7,520
8	Equity Share Capital	712	712	712	712
9	Reserves (excluding Revaluation Reserves)	NA	NA	98,133	94,208
10	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees) *				
	- Basic and diluted EPS for continuing operations	9.04	4.73	16.56	21.62
	- Basic and diluted EPS for discontinued operations	0.35	0.21	1.13	(0.03)
	- Basic and diluted EPS from Total operations	9.39	4.94	17.69	21.59
	* not annualised except year end EPS				

1 On 1 March 2021, Siemens Limited ("The Holding Company") acquired 99.22% equity share capital of C&S Electric Limited from its promoters for a consideration of ₹ 21.588 million, on cash free / debt free basis on terms and conditions that are mutually agreed between the parties to the transaction.

The fair value of assets and liabilities acquired have been determined provisionally in accordance with IND AS 103 'Business Combinations'. The excess of consideration paid over the provisional fair value of net assets acquired has resulted in Goodwill amounting to ₹ 12,586 million. The Group believes that the information provides a reasonable basis for estimating the fair values of assets and liabilities acquired, but the potential for measurement period adjustments exists based on a continuing review of matters related to the acquisition. The purchase price allocation is expected to be completed within one year. The above financial results for the quarter and six months ended 31 March 2021 include the results for C&S Electric Limited for the period starting from 1 March 2021 and hence are not comparable with previous periods.

- 2 During previous year, The Group's operations and financial results were adversely impacted by the lockdown imposed to contain the spread of Coronavirus (COVID-19) since last week of March 2020. The operations gradually resumed with requisite precautions during the quarter ended 30 June 2020 with limited availability of workforce and disrupted supply chain. Consequently, the results for quarter and six months ended 31 March 2020 and year ended 30 September 2020 were affected.
- The expenses incurred during shutdown and partial shutdown in respect of factories and project sites relating to continuing operations for the quarter and six months ended 31 March 2020 and year ended 30 September 2020 were ₹ 181 million and ₹ 2,847 million respectively. 3 On 1 January 2021, The Holding Company has divested its Mechanical Drives (MD) business as a going concern on a slump sale basis to Flender Drives Private Limited for a final consideration of ₹ 3,759 million (after adjusting the consideration of ₹ 4,400 million for changes in net current assets and capital expenditure as per the terms and conditions agreed between the parties). The gain on the sale transaction is ₹487 million for the quarter and six months ended 31 March 2021. The tax expense on this transaction is ₹362 million (including write-off of deferred tax asset of ₹302 million) for the quarter and six months ended 31 March 2021.
- 4 The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and six months ended 31 March 2021 are given (₹ in millions)

	Quarte	r ended	Six months ended	Year ended
Po vrieulove	31 March	31 March	31 March	30 September
Particulars —	2021	2020	2021	2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	33,543	26,224	62,554	98,694
Net Profit for the period before tax from continuing operations	4,326	2,221	7,856	10,206
Net Profit for the period after tax from continuing operations	3,158	1,647	5,780	7,574
Net Profit / (Loss) for the period before tax from discontinued operations	487	102	859	(13)
Net Profit / (Loss) for the period after tax from discontinued operations	125	74	403	(9)
Total Comprehensive Income for the period	3,467	1,285	6,417	7,398

5 The above is an extract of the detailed format of Quarterly / Six months financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Six months Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.siemens.co.in).

Place: Mumbai **Date**: 11 May 2021

Siemens Limited

Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030 Corporate Identity Number: L28920MH1957PLC010839

Tel.: +91 22 6251 7000; Fax: +91 22 2436 2404

Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact

Website: www.siemens.co.in

For Siemens Limited

Sunil Mathur Managing Director and Chief Executive Officer

3liss

BLISS GVS PHARMA LIMITED

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakinaka Road, Andheri (East), Mumbai - 400 072. • Tel: 022-42160000 • Fax: 022-28563930 • Email: info@blissqvs.com • Website: www.blissqvs.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

										(₹ in Lakhs)
	STANDALONE					CONSOLIDATED				
	Q	UARTER ENDE	D	YEAR ENDED		QUARTER ENDED			YEAR ENDED	
Particulars	MARCH 31, 2021	DEC 31, 2020	MARCH 31, 2020	MARCH 31, 2021	MARCH 31, 2020	MARCH 31, 2021	DEC 31, 2020	MARCH 31, 2020	MARCH 31, 2021	MARCH 31, 2020
	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	UN-AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
Total Income from Operations (net)	10,953.12	13,069.06	11,527.44	48,319.56	47,895.17	13,838.01	16,817.66	13,846.66	59,742.98	72,849.49
Net Profit /(Loss) for the period	916.14	2,245.61	1,642.06	6,750.08	9,233.43	815.25	2,755.82	557.14	7,397.16	9,525.28
Total Comprehensive Income for the period	927.84	2,239.57	1,618.51	6,802.48	9,207.78	1,128.21	2,579.59	793.57	7,345.87	9,892.19
Equity Share Capital	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47
Other Equity	74,533.27	73,307.27	67,262.76	74,533.27	67,262.76	79,793.88	78,557.84	72,529.83	79,793.88	72,529.83
Earnings Per Share (Not annualised)										
i. Basic (₹)	0.89	2.18	1.59	6.54	8.95	0.61	2.48	0.85	6.64	9.43
ii. Diluted (₹)	0.87	2.13	1.59	6.40	8.95	0.59	2.43	0.85	6.49	9.43
	•									

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended Mar 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and the year ended Mar 31, 2021 are available on the Stock Exchange websites-www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.blissgvs.com.

(3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with relevant rules issued there under

For BLISS GVS PHARMA LIMITED

SD/-**Shruti Vishal Rao**

Whole-Time Director Din No: 00731501

Place : Mumbai Date : May 11, 2021